

सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित मुंबई, यांना हस्तव्यवसाय उद्योगांचा विकास या कार्यक्रमांतर्गत खर्चास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन निर्णय क्रमांक :- मलवि-२०२५/प्र. क्र.२८/उद्योग-६.
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २९ मार्च, २०२५.

वाचा : १) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२४/प्र. क्र.३२/अर्थ-३, दि.२५/०७/२०२४.
२) महाव्यवस्थापक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचे पत्र क्र.मलउविम/
हस्तव्यवसाय/ २०२४-२५/९३७, दि.१७/०३/२०२५.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या संदर्भाधिन दि.१७/०३/२०२५ च्या पत्रान्वये 'हस्तव्यवसाय उद्योगांचा विकास' या कार्यक्रमांतर्गत प्रदर्शनात भाग घेणे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे या प्रयोजनासाठी केलेल्या रु.६८,६१,२३४/- इतक्या खर्चापोटी निधीची मागणी केली होती. तथापि, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळास 'हस्तव्यवसाय उद्योगांचा विकास' या कार्यक्रमांतर्गत "३१ सहाय्यक अनुदान (वेतनेतर)" या उद्दिष्टासाठी रुपये ६८,४१,०००/- (रुपये अडुसष्ट लक्ष, एकेचाळीस हजार मात्र) इतक्या खर्चास, या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. महामंडळाने केलेल्या खर्चापैकी उर्वरित रक्कम रु.२०,२३४/- स्वनिधीमधून खर्च करावी.

२. यावरील खर्च "मागणी क्रमांक के-७, २८५१ ग्रामोद्योग व लघुउद्योग, १०४ हस्तव्यवसाय उद्योग (००) (००)(०२) हस्तव्यवसाय उद्योगाचा विकास (कार्यक्रम) (२८५१ ०५६७) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)" या उद्दिष्टाखालील सन २०२४-२५ या अर्थसंकल्पीय वर्षासाठी मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा व तो त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

३. सदर रक्कमेच्या आहरण व संवितरणाचे अधिकार विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या कार्यालयातील लेखा अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. सदर अनुदान खर्च झाल्याबाबतचे विनियोग प्रमाणपत्र महामंडळाने शासनास व आहरण व संवितरण अधिकार्यांना विहित कालावधीत सादर करावे. तसेच लेख्यांच्या खर्चमेळाबाबत महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई यांच्याकडून विचारणा करण्यात येईल, तेव्हा लेख्यासंबंधीची आवश्यक ती कागदपत्रे महामंडळाने महालेखापाल कार्यालयास सादर करावीत. महामंडळाने ज्या प्रयोजनासाठी निधीची मागणी केली आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची जबाबदारी महामंडळाची राहिल. सदर प्रकरणी विहित कार्यपद्धतीचा अवलंब केल्याची खातरजमा करुनच सदरचा निधी खर्च करण्याची जबाबदारी महामंडळाची राहिल. सदर निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय अधिकारी/मंडळे/महामंडळे यांच्या बँक खात्यात, स्वीय प्रपंजी खात्यात अथवा शासकीय लेख्याबाहेर ठेवता येणार नाही. सबब वितरीत निधी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात खर्च न झाल्यास महामंडळाने सदर निधी समर्पित करावा.

४. सदर शासन निर्णय, वित्त विभाग शासन निर्णय क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम भाग-२, दि.१७ एप्रिल, २०१५ मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८-भाग-१, उपविभाग-३, अनुक्रमांक ४ नियम क्रमांक २७(२)(अ) अन्वये प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार आणि नियोजन विभागाच्या सहमतीने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्र.१४५/कार्यासन-१४६१, दि.२४/०३/२०२५ अन्वये आणि वित्त विभागाच्या सहमतीने त्यांचा ई-फाईल वरील अनौपचारिक संदर्भ क्र.Note#१८/व्यय-१६, दि.२७/०३/२०२५ अन्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२९१५५०३३७०१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अजित सासुलकर)

शासनाचे उप सचिव

प्रत :- माहितीसाठी व आवश्यक त्या उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित.

१. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई.
२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई.
३. अर्थ सल्लागार व मुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
७. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
८. वरिष्ठ उप महालेखापाल (पडताळणी) बाह्य लेखा परीक्षा विभाग, मुंबई.
९. लेखा अधिकारी, उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन, मुंबई. (५ प्रती)
१०. कार्यासन अधिकारी, वित्त विभाग (व्यय-१६/अर्थसंकल्प-३,१४/अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई -३२
११. कार्यासन अधिकारी (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. निवड नस्ती (उद्योग-६).

.....